

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०२२

सन २०२२-२३ च्या प्रवणी मागण्यांवरील

माननीय अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी

मंगळवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२२

ग्रामविकास विभाग

कपात सूचनांची एकूण संख्या - ३४

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
			<p>पूरक मागणी क्रमांक: एल-३ मुख्य लेखाशीर्ष: २५१५, इतर ग्रामीण विकास कार्यक्रम बाब क्रमांक: १३९, रूपये:- ३,३५,५०,२३,०००/- श्री. संजय जगताप</p>
(१)	४४२६	१०	<p>पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यातील बराचसा भाग उंच डोंगराळ असून ग्रामीण आहे. येथे नेहमी कमी-जास्त पर्जन्यवृष्टी व मागील ३ ते ४ वर्षांपासून अतिवृष्टी होत असल्याने अनेक रस्ते, लहान-मोठे पूल, दशक्रियाविधी घाट, स्मशानभूमी वाहून गेलेले असणे, या भागाचा विकास करण्यासाठी या गावाना मुलाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच या गावा, जिल्हयासाठी रस्ते, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, शैक्षणिक सुविधा तसेच आरोग्य व्यवस्था पुरविणे आवश्यक आहे, याकरीता पुरंदर तालुक्यामधील गावांना मुलभूत सुविधा व विविध विकास कार्यक्रमासाठी निधीची तरतूद करावी, यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>श्री. दौलत दरोडा</p>
(२)	४३०६	१०	<p>पालघर जि.प. ने ग्रामविकास विभागात मा. लोकप्रतिनिधी यांनी मागणी केलेला ३०५४ (२७३२) स्टेट योजनेतून ४ विकासकामांना मंजुरी देणेबाबत दिनांक १/५/२०२२ रोजी पाठविलेला प्रस्ताव, त्या प्रस्तावास मंजुरी देणेबाबतची अत्यंत महत्त्वाची आवश्यकता मंजरी मिळाल्यास येथील गैरसोय दूर होऊन नागरीकांना नविन रस्ते मंजरी मिळणेत शासनाने व ग्रामविकास विभागाने व आवश्यकता मंजुरीबाबतची शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>श्री. विनोद निकोले</p>
(३)	४३८६	१००	<p>ग्रामीण भागातील मुलभूत व विविध विकास कार्यक्रमासाठी रूपये ३३५५०२३००० इतक्या रकमेची तरतूद केली आहे. परंतु, लोकप्रतिनिधींनी सन २०२२ - २३ च्या मार्च मध्ये सुचविलेल्या कामांना स्थगिती दिली असल्याने ती स्थगिती उठविण्यात यावी तसेच त्याचं बरोबर मा.सदस्यांना ते कोणत्याही पक्षाचे असून तरीही किमान ०५ कोटी निधी दरवर्षी त्यांच्या मतदार संघात सदस्यांच्या शिफारशीने शासनाने अग्रक्रमाने मंजूर करावा यासाठी एक आकृती कार्यक्रम राबविण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			श्री. अमिन पटेल
(४)	४३३८	१०	संगमनेर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील उमरे मेन रस्ता ते कोंडउमरे या मार्गावरील ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर करून सदर रस्त्याची तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत उमरे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविणे, सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना व रुग्णांना कोंडउमरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधाचारासाठी जाण्यासाठी 20 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर वळसा घालून प्रवास करावा लागणे, कोंडउमरे व आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे अनेकदा निवेदन व तक्रारी देण्यात येणे, परंतु अद्यापही याबाबत शासनाने कोणतेही कार्यवाही करण्यात न आल्याने स्थानिक जनतेत पसरलेली तीव्र असंतोषाची व नाराजीचे भावना, याबाबत राज्य शासनाने त्वरित चौकशी करून भविष्यात उक्त रस्त्यामुळे कोणतेही जीवितहानी होऊ नये यासाठी सदर रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याबाबत करावयाची कार्यवाही व याबाबत शासनाची प्रतिक्रिया.
			श्री. अजित पवार
(५)	४४१४	१००	राज्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांचे विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामे करण्यासाठी लेखाशिर्ष २५१५, १२३८ या अंतर्गत कामे सुचवून ती मान्यतेसाठी मा.मंत्री (ग्रामविकास) यांचेकडे सादर करण्यात येतात. सन-२०२२-२०२३ या आर्थिक वर्षात या प्रयोजनासाठी रुपये ६३५ कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत असून त्यातील आजरोजीचा खर्च निरंक आहे. असे असतानाही आता पावसाळी अधिवेशन सन-२०२२ मध्ये पुनश्च: रु.३३५ कोटींची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. सदरचा निधी सर्व विधीमंडळ सदस्यांच्या मतदारसंघ निहाय समन्यायी वाटप करण्यात येईल किंवा कसे, याबाबत शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.
			अॅड. अशोक पवार
(६)	४४७२	१०	शिरूर - हवेली मतदारसंघातील (जि.पुणे) स्ट्रीट लाईटची योजना बंद असून सुरु करणेबाबत व थकीत स्ट्रीट लाईटची बिले शासनाकडून अदा करण्यात आवश्यकता असणे, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्याने संबंधित ग्रामपंचायतील विज बिल अदा करून शकत नसणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना क्र.	रूपये	
(७)	४४७४	१०	शिरूर - हवेली मतदारसंघातील (जि.पुणे) जनसुविधा योजनेतर्गत कामाविषयी दिनांक 25 जानेवारी 2018 चा शासन निर्णय एका आर्थिक वर्षात एका कामाला एका गावात रस्त्यासाठी 20 लाख, गटार लाईनसाठी रु. 15 लाख ही मर्यादा असून त्यामध्ये वाढ करण्यात यावी अथवा शिथिल करण्यात येणे, स्मशानभूमि शेड, व स्मशानभूमि सुधारणा या कामासाठी रु. 20 लाख मर्यादा ही गावाला असून ती मर्यादा गावाला न ठेवता कामाला करण्यात येणे, म्हणजे याचा फायदा मोठ्या गावाला होईल जेथे एकापेक्षा जास्त स्मशानभूमि असणे, जनसुविधा शासन निर्णयात दशक्रिया विधी घाट या कामाचा समावेश करण्यात येणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
(८)	४४७७	१०	राज्यातील १५ वित्त आयोग आराखडा बदल ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी CEO यांना आहेत ते अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यास जलद गतीने कामे पूर्ण आवश्यक असणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न होणे यामुळे असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
(९)	४४८४	१०	शिरूर - हवेली मतदारसंघातील (जि.पुणे) ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा व विविध विकास कार्यक्रमांसाठी निधी तरतूद आवश्यक असणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न होणे यामुळे असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
श्री. कुणाल पाटील			
(१०)	४२६७	१०	धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील लळिंग ते सडगाव ते अजनाळे या ग्रामीण रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असणे, य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना येता जातांना अतोनात त्रास सहन करावा लागत असणे, तसेच अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असणे, परिणामी सदर रस्त्यांचे तातडीने दुरुस्ती, व नुतनीकरण करणेबाबत शासनाने केलेली वा करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना व याबाबत राज्यशासनाची प्रतिक्रिया.
(११)	४२६८	१०	धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील फागणे ते आर्णी या ग्रामीण रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असणे, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना येता जातांना अतोनात त्रास सहन करावा लागत असणे, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असणे, परिणामी सदर रस्त्यांचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून नुतनीकरण करणेबाबत शासनाने केलेली वा करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
(१२)	४३२८	१०	धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील दह्याणे ते मोरशेवडी ग्रामीण मार्ग -२४ या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असणे, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना येता जातांना अतोनात त्रास सहन करावा लागत असणे, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असणे, परिणामी सदर रस्त्यांचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून नुतनीकरण करणेबाबत शासनाने केलेली वा करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना. श्री. छगन भुजबळ
(१३)	४२७७	१०	श्री.जगदंबा देवस्थान, कोटमगाव (खुर्द) ता. येवला जि.नाशिक या तीर्थक्षेत्रास “ब वर्ग” दर्जा प्राप्त असणे, या तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने दि.०४ मार्च, २०२२ अन्वये येथील कामांना प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी रू.२७८८.४८ लक्ष किमतीच्या अंदाजपत्रकांसह विकास आराखडा शासनाला सादर केलेला असणे, या तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधा मिळण्याकरिता सदर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देणेसाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
(१४)	४२७८	१०	येवला जि.नाशिक या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ १२३८) या योजनेअंतर्गत शासन निर्णय क्र.विकास - २०२२/प्र.क्र. ५०/योजना-६ दि. ३१ मार्च, २०२२ आणि शासन निर्णय क्र.विकास - २०२२/प्र.क्र. ५०/योजना-६ दि. ६ मे, २०२२ या दोन शासन निर्णयान्वये रू. १००० लक्षची विकास कामे मंजूर असणे, मात्र ग्रामविकास विभागाचे पत्र जा.क्र. विकास- २०२२/प्र.क्र.२२७/यो-६ दि. २५ जुलै, २०२२ अन्वये ही कामे स्थगित झालेली असणे, स्थानिक लोकप्रतिनिधीनी दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी निवेदनाद्वारे या विकासकामांना दिलेली स्थगिती रद्द करून निधी मंजूर करण्याची मागणी केलेली असणे, येवला जि.नाशिक या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांसाठी या कामांची नितांत गरज असल्यामुळे सदर कामांची स्थगिती रद्द करून निधी उपलब्ध करून देणेसाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना. श्री. बळवंत वानखडे
(१५)	४२९५	१०	” दर्यापूर , अंजनगाव सुर्जी , अचलपूर या तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावांतर्गत रस्ते , नाल्या , सभागृह , वाचनालय , ग्रा.प. इमारत , विविध पुतळ्यांचे सौंदर्यीकरण , स्मशानशेड , स्मशानभूमी रस्ता , कब्रस्थान वालकंपाऊंड अशा विविध मूलभूत सुविधा व विकास कामे प्रलंबित आहे. या प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
(१६)	४३००	१०	<p>कुमारी प्रणिती शिंदे</p> <p>महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था कंत्राटदारांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत सफाई कामगारांचे मनुष्य बळ पुरवठा करून घेत असणे, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका इत्यादींच्या आस्थापनेवरील सफाई कामगार काम करीत असताना त्यांचा गुदमरून अथवा कामावरील अपघातामुळे मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून 10 लाखाची मदत देण्याची तरतूद असणे, परंतु कंत्राटदारांमार्फत पुरविण्यात आलेल्या सफाई कामगारांचा अशा परिस्थितीत मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसदारांना कंत्राटदार किंवा महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका इ. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कोणतीही मदत दिली जात नसणे, परिणामी सफाई कामगारांमध्ये पसरलेली तीव्र असंतोषाची भावना, याबाबत शासनाने चौकशी करून कंत्राटदारांमार्फत पुरविण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या वारसदारांना मदत देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता व याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>श्री. अस्लम शेख</p> <p>पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील ग्रामपंचायतींतर्गत येत असलेली अतिशय अस्वच्छ व घाणेरडी सर्व प्रसाधनगृह, मागील वर्षभरापासून साफ केलेली नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होणे, पाचल येथे गेली ५५ वर्षे दर बुधवारी आठवडा बाजार भरत असणे, मासळी बाजार इमारती जवळ असलेल्या प्रसाधनगृहांचे दरवाजे पातळ सिमेंटच्या पत्र्याचे असल्याने तुटलेल्या अवस्थेत असणे, परिणामी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात कुंचबना होणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग तसेच इतर ठिकाणाहून महिला विक्रेत्या भाजी विक्रेत्यांना मासळी बाजारच्या प्रसाधनगृहाची दुरावस्था होऊन घाणीच्या विळख्यात अडकल्याने महिलांची मोठी गैरसोय होणे, प्रसाधनगृहाच्या व्यवस्थेकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी पाचल ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात येऊनही शासनाने निधी उपलब्ध करून देण्याबाबत होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>पूरक मागणी क्रमांक: एल-३ मुख्य लेखाशीर्ष: ३०५४, मार्ग व पूल बाब क्रमांक: १४०, रूपये:- १,२५,००,०००/- श्री. नानाभाऊ पटोले</p>
(१७)	४२६६	१०	<p>एकोडी जांभळी कोसमर्तोडी रस्ता रामा ३५७ राज्यमार्ग ३५७ हा रस्ता एकोडी, ता.साकोली जि.भंडारा कि.मी.०/०० पासून सुरु होऊन किमी १५/९००</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			कोसमतोंडी, ता.सडक अर्जुनी, जिल्हा गोंदियाला जाऊन पूर्ण होतो. सदर रस्ता हा जिल्हा भंडारा व गोंदीयाला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सन २०२२ मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर रस्त्यातील किमी ५/०० ते ५/६०० व किमी १४/८०० ते १५/००० या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. याबाबत संबंधित विभागाकडे निवेदन देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, परिणामी जनतेत पसरलेले तीव्र असंतोष, करीता सदरील रस्त्यावरील कि.मी.९/१०० व ११/९०० मधील लहान पूलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. अजित पवार
(१९)	४४२१	१००	जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये दळणवळणाच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाकडून निधी उपलब्ध करण्यात येतो. पावसाळी अधिवेशन सन-2022 मध्ये या अंतर्गत चिमणगाव-भाटमवाडी रस्ता ग्रामा-86 (ता.कोरेगांव जि.सातारा) या रस्त्याच्या सुधारणेसाठी रु.1.25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कामांच्या रक्कमेत कपात करून अत्यंत तातडीच्या दुरुस्तीचा रस्ता मौजे औंध ता.खटाव जि.सातारा येथील ज्योती गॅस एजन्सी ते खबालवाडी रस्ता व गटार दुरुस्ती व सुधारणा करणेच्या कामाचा समावेश करण्यात यावा. याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			अॅड. अशोक पवार
(२०)	४४८५	१०	शिरूर - हवेली मतदारसंघातील (जि.पुणे) ग्रामीण रस्त्यांसाठी निधीची तरतूद आवश्यक असणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न होणे यामुळे असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. कुणाल पाटील
(२१)	४३२७	१०	धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील दह्याणे ते मोरशेवडी ग्रामीण मार्ग -२४ या रस्त्यावर असलेल्या नदीवरील पूल बांधण्याची मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडे केलेली असणे, पावसाळ्यात पुराचे पाणी वाहत असताना सामान्य नागरिक व शेतकरी बांधवाना येता जातांना अतोनात त्रास सहन करावा लागत असणे, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असणे, परिणामी दह्याणे ते मोरशेवडी ग्रामीण मार्ग -२४ या रस्त्यावर असलेल्या नदीवर पुलाचे बांधकाम तातडीने करणेबाबत शासनाने केलेली वा करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.
(२२)	४३२९	१०	धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील दह्याणे ते मोरशेवडी ग्रामीण मार्ग -२४ या रस्त्यावर असलेल्या नदीवरील पूल बांधण्याची मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडे केलेली असणे, पावसाळ्यात पुराचे पाणी वाहत असताना सामान्य नागरिक व शेतकरी बांधवाना येता जातांना अतोनात त्रास सहन करावा

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			लागत असणे, नदीच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांची शेती असून पुराचे पाणी त्यांच्या शेतात शिरते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असणे, परिणामी दह्याणे ते मोरशेवडी ग्रामीण मार्ग -२४ या रस्त्यावर असलेल्या नदीवर पुलाचे बांधकाम तातडीने करणेबाबत शासनाने केलेली वा करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.
(२३)	४३३०	१०	धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील दह्याणे ते मोरशेवडी ग्रामीण मार्ग -२४ या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असणे, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना येता जातांना अतोनात त्रास सहन करावा लागत असणे, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असणे, परिणामी सदर रस्त्यांचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून नुतनीकरण करणेबाबत शासनाने व करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. छगन भुजबळ
(२४)	४२८६	१०	येवला व निफाड (जि.नाशिक) तालुक्यातील ग्रामीण मार्गाची सुधारणा करणेसाठी लोकप्रतिनिधीनी दि ८ जून, २०२२ रोजी शासनाकडे मागणी केलेली असणे, या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे सदर रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधीची नितांत आवश्यकता असणे, ३०५४ रस्त्यांची सुधारणा या योजनेतून सदर रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याकरिता शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. बळवंत वानखडे
(२५)	४२९६	१०	” दर्यापूर मतदारसंघातील ग्रामीण मार्गाची अवस्था अतिशय वार्ड झाली असून सदर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती व बांधकामासाठी जिल्हा परिषद अमरावती अंतगत मिळणारा निधी अपुरा आहे. या वर्षी सततच्या झालेल्या पावसाने मतदारसंघातील ग्रामीण मार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाले असून रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून याचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर होत आहे. दर्यापूर मतदारसंघात ग्रामीण मार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात असून या रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. अस्लम शेख
(२६)	४२५२	१०	मौजे धामापूर (खालचावाडा)-बौध्दवाडी-भाटीवाडी मार्गे आंबेरी (तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदूर्ग) या 6.5 कि.मी. लांबीच्या ग्रामीण मार्ग क्रमांक-402 रस्त्याच्या मजबूतीकरणासह-डांबरीकरणासाठी शासनाने माहे डिसेंबर, 2021 अखेर रुपये 430.35 लक्ष इतका निधी उपलब्ध करून देवूनही सा.क्र.0/00 ते 1/500 मधील रस्ता दुरुस्तीचे काम विविध योजनांतर्गत प्राधान्याने प्रस्तावित करण्याबाबत

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		

जिल्हापरिषद, सिंधुदूर्ग (सा.बा.विभाग) यांना मा.सा.बा.मंत्री यांनी सूचना देवूनही डांबरीकरणाचे काम अद्यापपर्यंत हाती न घेतल्याने रेती वाहून नेणाऱ्या डंपरच्या वाहतूकीने संपूर्ण रस्त्यात खडे पडून वाहतूकीस खराब होणे, सन 2018, 2019, 2020, 20221 या चार वर्षांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने या रस्त्याला ठिकठिकाणी खडे, खाचखळगे पडलेले असल्याने रहिवाश्यांना या रस्त्याने चालणे, वाहन चालवणे धोकादायक झालेले आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी मागील काही वर्षांपासून सातत्याने ह्या रस्त्याचे मजबूतीकरणासह-डांबरीकरणाचे काम पूर्ण करून या मार्गाने एस.टी.बस वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मा.पालकमंत्री, मा.सा.बां.मंत्री, मा.परिवहन मंत्री, मा.जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग/मा.अधिक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, रत्नागिरी/कार्यकारी अभियंता, सा.बा.उपविभाग, सावंतवाडी आदींकडे सातत्याने केलेली असतांनाही शासनाने ग्रामिण रस्ता म्हणून जाणीवपूर्वक झालेले व होत असलेले दुर्लक्ष, संपूर्ण रस्ता वाहतूकीस अयोग्य झाल्याने या भागातील नागरीकांना चांगल्या रस्त्याअभावी सोसाव्या लागणाऱ्या दळणवळणाच्या गंभीर समस्या, धामापूर-आंबेरी गावांतील नागरीकांचा रहदारीचा मुख्य मार्ग असल्याने चांगल्या रस्त्याअभावी अनेक अडचणींनी या भागातील नागरीक हैराण होणे, त्याच्यामध्ये पसरलेली तिब्र संतापाची लाट, या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तातडीने हाती घेवून या मार्गाने एस.टी.वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

(२७) ४२५३ १०

मौजे तुळस (काजरमळी)-वडखोल मार्गे वेंगुर्ला (तालुका-वेंगुर्ला, जिल्हा-सिंधुदूर्ग) ग्रा.मा.क्र.109 मा.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2018-2019 अंतर्गत मजबूतीकरणासह-डांबरीकरणाच्या कामासाठी शासनाने रु.129.28 लक्ष निधी मंजूर करून देणे, सदर रस्त्यासाठी वापरण्यांत आलेली खडी व डांबर निकृष्ट दर्जाचे वापरल्याने तसेच, रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी वाहून जाण्यासाठी गटर खोदलेले नसल्याने जोरदार अतिवृष्टीने रस्त्यात खडे पडलेले असणे, या मार्गाकडे शासनाने ग्रामिण रस्ता म्हणून जाणीवपूर्वक झालेले व होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, संपूर्ण रस्ता वाहतूकीस अयोग्य झाल्याने या भागातील नागरीकांना चांगल्या रस्त्याअभावी सोसाव्या लागणाऱ्या दळणवळणाच्या गंभीर समस्या, सदरचा रस्ता या भागातील नागरीकांचा रहदारीचा मुख्य मार्ग असल्याने चांगल्या रस्त्याअभावी अनेक अडचणींनी या भागातील नागरीक हैराण होणे, त्याच्यामध्ये पसरलेली संतापाची लाट, या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तातडीने हाती घेवून या मार्गाने एस.टी.वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
(२८)	४२५५	१०	<p>मौजे धामापूर (खालचावाडा) (तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदूर्ग) येथे शासनाने गावडेवाडी-कासारवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीचा पक्का दगडी वाडीजोड (शेत/पाणंद) रस्ता लाखो रुपये खर्च करून बांधून देणे, सद्यःस्थितीत या वाडीजोड रस्त्यावर ग्रामस्थ, निलप्रभा सुद्रिक यांच्या घराच्यामागे दोन फणसांची वाळवी लागलेली झाडे केव्हाही वादळी-वाऱ्याने, जोरदार अतिवृष्टीने वाटेने येणाऱ्या-जाणाऱ्या ग्रामस्थांच्या अंगावर कोसळून जिवीतहानी, वित्तहानी होण्याची निर्माण झालेली शक्यता, सदरचा वाडीजोड रस्ता ग्रामस्थांचा नेहमीचा रहदारीचा, वर्दळीचा रस्ता असल्याने हा रस्ता रिक्षा, स्कूटर शेतकामाकरीता आवश्यक असणारी साधने-अवजारे, गुरे-ढोरे ने-आण करण्याकरिता ग्रामस्थांच्या उपयोगात असणे, अशाप्रकारे शेतीसाठी आवश्यक असणारे बारमाही शेतारस्ते शासनाच्या योजनांमध्ये येत नसल्याने शासनाने 'मा.पालकमंत्री शेत/पाणंद रस्ता दुरुस्ती' योजना राबवून वाडीजोड रस्ते रहदारीस निर्धोक करण्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हापरिषदा/ग्रामपंचायतींना निर्गमित करणे, सदरची धोकादायक झाडे तोडण्याबाबत ग्रामस्थांनी 14 मे, 2019, 13 एप्रिल, 2020, 13 मे, 2020, 17 मे, 2022 रोजी वा त्यासुमारास ग्रामपंचायत, धामापूर यांचेकडे तसेच, 18 मे, 2020 रोजी मा.जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग यांचेकडे प्रत्यक्ष भेटून अर्ज/निवेदने देवून ह्या वाडीजोड (शेत/पाणंद) रस्त्यावरील वाळवी लागलेली फणसाची झाडे तोडून रस्ता रहदारीसाठी निर्धोक करण्याबाबत विनंती करणे, मा.जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग कार्यालयाने पत्र क्र.डेस्क-8/कार्या-5/कावि-68/2022, दिनांक 31 मे, 2022 रोजीच्या पत्रानुसार 'मा.उपविभागीय अधिकारी (महसूल), कुडाळ' यांना अर्जामधील मुद्द्यांच्या अनुषंगाने वस्तुस्थितीची चौकशी करून पुढील नियमाधीन कार्यवाही करण्याबाबत निदेश देणे, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कुडाळ यांनी त्यांचे पत्र क्रमांक-फौज/सुद्रिक/धो.झाड/आवक क्र.2514/2022, दिनांक 02 जून, 2022 नूसार (१) कार्यकारी दंडाधिकारी, मालवण (२) पोलीस निरीक्षक, मालवण यांना प्रत्यक्ष वस्तुस्थितीची स्थळी पहाणी करून, अर्जप्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 133 प्रमाणे कार्यवाही करणे, त्याबाबतचा सविस्तर अहवाल जाब-जबाब, पंचयादी व आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायसह चौकशी अहवाल पाठविण्याबाबत कळविणे, अशाप्रकारे शासनाचे धोकादायक अवस्थेतील झाडे हटविण्याबाबत ग्रामस्थांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक झालेले व होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, जनहिताबाबत असलेली अनास्था, गावडेवाडी-कासारवाडी वाडीजोड (शेत/पाणंद) रस्त्यावर वाळवी लागून धोकादायक अवस्थेत असलेली फणसाची झाडे तातडीने तोडून घेण्याच्या कामी शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना क्र.	रूपये	
(२९)	४४४९	१०	<p>तारामुंबरी (ता.देवगड, जि. सिंधुदूर्ग) जामसंडे नगरपंचायत अंतर्गत गावातील मुसण्णे भागातील प्रभाग क्र. क्यु १७ मधील श्री. भालचंद्र कुबल यांच्या निवासस्थानाजवळ उतरून जाण्यासाठीच्या पाय-यांचे काम अपूर्ण राहिलेले असणे, ग्रामस्थाचा दळणवळणाचा एकमेव मार्ग असल्याने तसेच गौरी- गणपतीचे आगमन व विसर्जनचा मार्ग असल्याने येथील ग्रामस्थांना येण्या-जाण्यास हाल सोसाचे लागत असल्यामुळे सदरच्या पाय-यांचे बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करून दर्जेदार बांधकाम करून देण्याबाबत नगरपंचायत व जिल्हा प्रशासनाकडे ग्रामस्थांनी पत्राद्वारे केलेली मागणी, त्याकडे जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष व टाळाटाळ, सदर प्रकरणी ग्रामस्थांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने तातडीने चौकशी करून करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>पूरक मागणी क्रमांक: एल-५ मुख्य लेखाशीर्ष: ३६०४, स्थानिक संस्था व पंचायत राज संस्था यांना नुकसान भरपाईच्या व अभिहस्तांकित रक्कमा देणे बाब क्रमांक: १४२, रूपये:- ९,६४,००,००,०००/- श्री. विनोद निकोले</p>
(३०)	४३९०	१००	<p>ग्रामपंचायतीच्या पथ दिव्यांच्या विद्युत देयकांची थकबाकी महावितरण कंपनीस प्रधान करण्यासाठी रूपये ९६४००००००० इतकी तरतूद करण्यात आली आहे. परंतु, माझ्या १२८ डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील अनेक शाळांची विजेचे देयक वेळेवर भरले नाही. म्हणून वीज खंडित करण्यात आली असल्याची तसेच अनेक शाळा अंधारात असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले संगणक, ई- स्कूल साहित्य आदी विजे अभावी तसेच संगणक शिक्षक नसल्याने धूळखात बंद आहेत. त्यामध्ये शासनाने सर्व शाळांचे, आश्रम शाळेचे, वसतीगृहाचे शाळांमध्ये तसेच ग्रामपंचायतीचे विजेचे बिल दर महिन्याला महावितरणाला देण्यात यावी, स्टँड बाय उपाययोजना करण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना</p> <p>श्री. अजित पवार</p>
(३१)	४४१५	१००	<p>ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यावरील विजेच्या दिव्यांच्या देयकांची रक्कम भरण्यासाठी ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून 100% आर्थिक मदत करण्यात येते. यासाठी सन-2022-23 या आर्थिक वर्षात या प्रयोजनासाठी रूपये 228 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत असून त्यातील आज रोजीचा खर्च निरंक आहे. असे असतानाही आता पावसाळी अधिवेशन सन-2022 मध्ये पुनश्च: रु.९६४ कोटींची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. या संपूर्ण निधीतून पंचायत संस्थांच्या गरजा पूर्ण होऊन यापुढे कोणतीही थकबाकी शासनावर राहणार नाही याबाबत शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.</p>

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
			अॅड. अशोक पवार
(३२)	४४८३	१०	शिरूर - हवेली मतदारसंघातील (जि.पुणे) स्ट्रीट लाईटची योजना बंद असून सुरु करणेबाबत व थकीत स्ट्रीट लाईटची बिले शासनाकडून अदा करण्यात आवश्यकता असणे, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्याने संबंधित ग्रामपंचायतील विज बिल अदा करून शकत नसणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, निर्माण होणे त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. धनंजय मुंडे
(३३)	४४५५	१०	बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतर्गत पूस-२० खेडी योजना यांतर्गत २० गावांना पाणी पुरवठा केला जाणे व त्याचे सुमारे ६० लाख रुपये इतके विद्युत बिल महावितरणला देणे थकीत असणे, अंबाजोगाई तालुक्यातील २० गावांना पाणी पुरवठा करणारी सदर योजना व प्रत्यक्ष पाणी पुरवठा यामुळे धोक्यात आला असणे व त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होऊन सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होणे, ग्रामविकास विभागाचे याबाबत झालेले दुर्लक्ष व सदर देयक बिले तात्काळ अदा करून योजना अबाधित ठेवणेबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. बळवंत वानखडे
(३४)	४४०१	१०	नगर परिषद दर्यापूर जि. अमरावती येथील २१ जून २०२१ च्या शासन अधिसूचनेनुसार हद्दवाढ झाली असून यात गायवाडी , शिवर , लेहेंगाव , पेठ इतबारपूर , जहानपूर या ग्रामपंचायती मधील शहरालगत असणारा भाग मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाला असून मध्यंतरीच्या काळात संबंधित ग्रामपंचायतीने वीजबिल न भरल्याने हा भाग अंधारात होता. सदर ग्रामपंचायतींमार्फत थकीत वीजबिल भरण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

विधान भवन
मुंबई,
दिनांक : २३ ऑगस्ट, २०२२
याची प्रत :

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

- (१) मंत्री व राज्यमंत्री
- (२) विधानसभेचे सर्व सदस्य.
- (३) ग्रामविकास विभाग (१० प्रती)
- (४) संसदीय कार्य विभाग.
- (५) वित्त विभाग.